Tel No.: 91-22-4079 4700 • Fax No.: 91-22-40794777 Email ID: secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 23" July, 2018 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2018

Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, from the closure of business hours of 13th July, 2018 till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges.

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.deltacorp.in, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Delta Corp Limited

Place: Mumbai Date: 13" July 2018

Dilip Vaidya Company Secretary & GM - Secretarial FCS NO: 7750

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-II DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, DELHI 4th Floor, Jeevan Tara Building, Parliament Street, New Delhi-110001

SALE PROCLAMATION

R.C.No. 26/2009

ARCIL V/S M/S. VTL (INDIA) LTD. PROCLAMATION OF SALE UNDER RULE 52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT. 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANK AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993

CD#1 M/s VTL (India) Ltd., Bagaria Mansion,

F-2/3, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi. CD#2 Shri S.K. Bagaria

C-4, Westend Colony, New Delhi-65 Also at:-

4th Floor, Pooja Apartments, Near Dak Banglow Road, Patna, Bihar-800001

CD#3 Shri P.K. Bagaria C-4, Westend Colony, New Delhi-65 Also at:-

Narsingh Niwas, Arya Kanya School Road, Murgashole, Asansole-713303, West Bengal Smt. Neeliam Bagaria

C-4, Westend Colony, New Delhi-65 Also at;-

4th Floor, Pooja Apartments, Near Dak Banglow Road, Patna, Bihar-800001 CD#5 M/s Vishal Lakto (India) Ltd.

C-4, Westend Colony, New Delhi-65 CD#6 M/s Topas Intn. Trading Co. Ltd. Suite 705, AL Khaleej Centre, BUR Dubai, (UAE).

Whereas as per Recovery Certificate No. 26/2009 dated 24.02.2009 drawn by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal-II, Delhi, CDs# 1 to 5 are liable to pay jointly and severally amount of Rs.7,03,38,258/- (Rs. Seven Crores Three Lacs Thirty Eight Thousand Two Hundred Fifty Eight Only) with pendentelite and future interest thereon @ 27.50% per annum with quarterly compounding and CD#6 is liable to pay a sum of US\$ 17,72,640 with pendentelite and future interest @15% p.a. with quarterly rest from the date of filing of the suit, i.e; 31.07.2000 till the date of its full realization, along with cost of Rs.1,98,200/- and other usual reliefs from CDs. 2. And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said Recovery Certificate.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property shall be sold by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website https://www.drtauctions.in M/s. Nextenders (I) Pvt, Ltd., Contact Person-Ms. Barkha Hassiji Contact No. 08879976220, e-mail- barkha.hassiji@nextenders.com on 10.08.2018 between 11.00 a.m.to 12.00 noon with extensions of 5 minutes duration after 12 noon, if required.

The sale shall be of the property of the CD(s) above-named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each

5. The property shall be put up for the sale as specified in the schedule. If the amount to be realized by sale is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale will also be stopped if, before auction is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of

such certificate, interest and costs have been paid to the undersigned. No officer or other person, having any duty to perform in connection with sale, however, either directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any

interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in the Second Schedule to the Income Tax Act, 1961 and the rules made thereunder and to the following further conditions:-

7.1 The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

7.2 The reserve price below which the property shall not be sold is Rs.47,00,000/-(Rupees Forty Seven Lacs Only) and the Earnest Money Deposit (EMD) is Rs.4,70,000/- (Rupees Four Lacs Seventy Thousand Only).

7.3 The interested bidders, who have submitted their bids not below the reserve price, alongwith self-attested copy of identity [voter I-card/driving license/passport), which should contain the address for future communication, and self-attested copy of PAN card, and in the case of company, copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation/attorney of the company also, latest by 08.08.2018 before 4.00 PM in the Office of the Recovery Officer-II, DRT-II, Delhi, shall be eligible to participate in the e-auction to be held from 11.00 AM to 12.00 Noon on 10.08.2018, In the case of individual, a declaration if the bid is on his/her own behalf or on behalf of his/her principals be also submitted. In the latter case, the bidder shall be required to deposit his/her authority and in case of default, his/her bid shall be rejected. In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.

7.4 The bidder(s) shall improve their offer in multiples of Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only).

7.5 The unsuccessful bidder shall take the EMD directly from the Office of Recovery Officer- II, DRT-II, Delhi/CHFI, i.e., M/S.ARCIL, 401-403, Vishwadeep Building, Janakpuri, District Centre, New Delhi immediately on closure of the e-auction sale proceedings.

7.6 The Successful / highest bidder shall have to prepare Demand Draft/Pay Order for 25% of the bid/sale amount, after adjusting the EMD, favoring Recovery Officer-II, DRT-II, Delhi, A/c R.C. No. 26/2009 by next bank working day i.e. by 04.00 PM with this Tribunal.

7.7 The successful/highest bidder shall deposit, through Demand Draft/Pay Order favoring Recovery Officer-II, DRT-II, Delhi, A/c R.C. No. 26/2009, the balance 75% of the sale proceeds before the Recovery Officer-II, DRT-II, Delhi on or before 15th day from the date of auction of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other holiday, then on the first office day after the 15th day alongwith the poundage fee @ 2% upto Rs.1,000 and @ 1% on the excess of such gross amount over Rs 1000/- in favour of Registrar, DRT-II Delhi. (In case of deposit of balance amount of 75% through post the same should reach the Recovery Officer as above).

7.8 In case of default of payment within the prescribed period, the property shall be re-sold, after the issue of fresh proclamation of sale. The deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold.

8. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" and on "AS IS WHAT IS BASIS".

9. The CH Bank/CHFI is directed to authenticate and verify about the veracity of the details given herein.

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if found unreasonable or postpone the auction at any time without assigning any reason.

SCHEDIJI E OF PROPERTY

30	HEDULE C	PROPERIT	
Description of the property to be sold	assessed	any	Claims, if any, which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value.
Property bearing Office No. 160 and 161, Central Facility Building, Sector-19, APMC Market-1, Phase-II, Turbhe, Navi Mumbai-400705	Known	Not Known	Not Known

Given under my hand and seal on 28.06.2018.



PUBLIC NOTICE

www.freepressjournal.in MUMBAI | SATURDAY | JULY 14, 2018

THE FREE PRESS JOURNAL

This is to inform the consumers in the DAS Notified area(s) of- Phase I areas of MUMBAI, Phase II areas of Thane, Dombivali and Navi Mumbai, Ulhasnagar, Nashik, Solapur, Tuljapur, Pune, Phase I areas of Chembur, Deonar, Govandi, Mahul, Kurla, Chunabhatti, Wadala, Sewree, Trombay, Ghatkopar, Bhandup, Masjid, Kanjurmarg, Gotton Green, Dongari, Crawford Market, Grant Road, Vikhroli and Phase II areas of Nerul, Sanpada, Koparkhairne, Rabale, Ghansoli, Kamote, Diva areas of Vashi, Panvel, Ulwe, Kalyan, Badlapur, Sanpada, Karjat and Ambernath ["DAS Area(s)"] that signals of the Star India Pvt. Ltd. Channels: [Comprising of- Star Plus, Star Bharat (erstwhile Life OK), Star Gold, Movies OK, Channel V, Star Utsav, Star Utsav Movies, Star Sports 1. Star Sports 2, Star Sports 1 Hindi (erstwhile Star Sports 3), Star Sports 1 Tamil (erstwhile Star Sports 4), Star Sports Select 1, Star Sports Select 2 (erstwhile FX), Star World, Star Movies, National Geographic, Nat Geo Wild, Net Geo People, Fox life, Nat Geo Music, Baby TV, Star Pravah, Suvarna, Suvarna Plus, Star Jalsha, Jalsha Movies, Asianet, Asianet Plus, Asianet Movies, Vijay, Vijay Super, MAA TV, Maa Movies, Maa Music, Maa Gold, Star Gold Select (erstwhile Star Movies Action) and Star Sports First] (collectively referred as "Channels") as opted by the following Cable Operator(s) are likely to be disconnected after three weeks from today by 'Star India Pvt. Ltd.' for these channels, in respect of the following cable operator(s). The reason for deactivation of the following cable operator(s) are as under:

(A) Non-Payment of Subscription Fees:

Name of the Cable Operator(s)	Address
ABS Digital Cable Private Limited	ABS Hub Plot 8, Vinayaka real estate, Veera desai Road, Opp. Supreme Chambers, Andheri West, Mumbai - 400053, Maharashtra
Bhawani Rajesh Cable and Digitech Services Pvt Ltd	3rd floor, Sanjona Complex, Plot no 11A, Hemu Kalani Marg, Sindhi Society, Chembur, Mumbai - 400071, Maharashtra

Non-Payment of Subscription Fees and Non-Subsmission of Subscriber Reports:

Name of the Cable Operator(s)	Address
ABS Digital Cable Private Limited	ABS Hub Plot 8, Vinayaka real estate, Veera desai Road, Opp. Supreme Chambers, Andheri West, Mumbai - 400053, Maharashtra

(C) Material Breach of the Agreement, Non-Payment of Subscription Fees and Non-Subsmission of Subscriber Reports:

Name of the Cable Operator(s)	Address
Seven Star Dot Com	3 Mini Jewel, J P Road, Versova, Andheri (W),
Private Limited	Mumbai - 400061, Maharashtra

All the area(s) serviced by the Cable Operator(s) and its franchisees in the DAS Area(s) will be affected.



Issued by: Star India Pvt. Ltd. Star House, Urmi Estate, 95, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013

SMALL BUSINESS FINCREDIT INDIA PVT. LTD. SBFC | SBFC (Erstwhile Mape Finserve Pvt Ltd)

Registered Office: 762, Building No 7, 6th Floor, Solitaire Corporate Park, Andheri East, Mumbai - 400093 | Telephone: +91 22 67875300 | Fax: +91 22 67875334 | www.sbfc.com Corporate Identity Number: U67190MH2008PTC178270

PUBLIC NOTICE

This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted by Small Business FinCredit India Pvt. Ltd., on 27th July 2018 at 11.00 AM, at Vashi Branch, address: Small Business FinCredit India Pvt. Ltd., F-2 / A-4, Aditi Apartment, Sec-9 Near Motimala Jeweler, Vashi, Navi Mumbai, 400703.

The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these

The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name.

Loan No.	Application No.	Loan No.	Application No.	Loan No.	Application No.
PR00533517	GLD479741	PR00548497	GLD495684	PR00562581	0GLDS03664
PR00535063		PR00548498	GLD495685	PR00565512	GLDS03694
PR00536621	GLD466090	PR00549236	GLD495690	PR00565520	GLDS03695
PR00536893	GLD466094	PR00549278	GLD0495691	PR00566560	GLDS03705
PR00536895		PR00549393	GLD498272	PR00566805	GLDS03709
PR00537206		PR00549398	GLD498273	PR00567888	GLDS03719
PR00537303		PR00549749	GLD498281	PR00571329	GLDS03761
PR00537665		PR00550728	GLD0498297	PR00575517	GLDS03806
PR00538300	GLD478039	PR00551754	GLD498320	PR00576393	GLDS03822
PR00538320		PR00552372	GLD498328	PR00576399	GLDS03823
PR00539947	GLD478067	PR00553351	GLD498339	PR00576513	GLDS03826
PR00541454	GLD478092	PR00553352	GLD498340	PR00578043	GLDS03845
PR00545504	GLD493819	PR00555837	GLD498374	PR00578050	GLDS03846
PR00545619	GLD493822	PR00556092	GLD498380	PR00580054	GLDS03877
PR00545725	GLD493825	PR00556201	GLD498389	PR00580360	GLS03878
PR00546518	GLD493837	PR00556457	GLD498390	PR00583774	GLDS23629
PR00546731	GLD493839	PR00556459	GLD498391	PR00584131	GLDS23637
PR00546879	GLD493841	PR00557624	GLDS03618	PR00584402	GLDS23640
PR00547556	GLD493859	PR00557807	GLDS03620	PR00584419	GLDS23639
PR00547617	GLD493861	PR00558779	GLDS03628	PR00584470	GLDS23641
PR00547625		PR00559796	GLDS03640	PR00585331	GLDS23652
PR00547651	GLD0493864	PR00559999	GLDS03641	PR00586471	GLDS23664
PR00547658	GLD493865	PR00560003	GLDS03644	PR00586618	GLDS23666
PR00547846	GLD493873	PR00560058	GLDS03645	PR00587797	GLDS23680
PR00547851	GLD495671	PR00561089	GLDS03652		
PR00547852	GLD495672	PR00562506	GLDS03665		
			ANE		
PR00529296	GLD478322	PR00554028	GLD0498212	PR00568320	GLDS07443
PR00537542	GLD484421	PR00555638	GLD498239	PR00568322	GLDS07442
PR00539637	GLD484455	PR00556159	GLD0498249	PR00552813	GLD498196
PR00540068	0GLD484462	PR00557098	GLDS07211	PR00575280	GLDS024625
PR00542306	GLD484508	PR00557191	GLDS07216	PR00576214	GLDS024641
PR00543832	GLD484533	PR00560610	GLDS07282	PR00577345	GLDS024671
PR00547954	GLD489253	PR00560761	GLDS07286	PR00579337	GLDS024719
PR00547957	GLD489254	PR00560930	GLDS07295	PR00584164	GLDS036187
PR00547982	GLD489255	PR00560982	GLDS07296	PR00584756	GLDS036201
PR00549702	GLD489288	PR00561132	GLDS07298	PR00585877	GLDS036235
PR00550041	GLD489291	PR00563324	GLDS07350	PR00587601	GLDS036280
		KA	YAN		
PR00516061	GLD455157	PR00558250		DD00574720	GLDS23102

PR00550041	GLD489291	PR00563324	GLDS07350	PR00587601	GLDS036280
		KA	LYAN		
PR00516061	GLD455157	PR00558250	GLDS05451	PR00574729	GLDS23192
PR00516415	GLD0455175	PR00558316	GLDS05454	PR00574722	GLDS23193
PR00518999	GLD464831	PR00559247	GLDS05480	PR00574756	GLDS23223
PR00520328	GLD464882	PR00560360	GLDS05503	PR00574845	GLDS23229
PR00529037	GLD473601	PR00560486	GLDS05508	PR00574970	GLDS23240
PR00530514	GLD473660	PR00561392	GLDS05533	PR00575100	GLDS28258
PR00531067	GLD473686	PR00561552	GLDS05544	PR00575149	GLDS28261
PR00531470	GLD473701	PR00561640	GLDS05546	PR00575272	GLDS28265
PR00535248	GLD480538	PR00561758	GLDS05552	PR00575558	GLDS28274
PR00535250	GLD480539	PR00562531	GLDS05571	PR00575979	GLDS28288
PR00536317	GLD480571	PR00562947	GLDS05591	PR00576328	GLDS28300
PR00536754	GLD480585	PR00563001	GLDS05592	PR00576490	GLDS28304
PR00538003	GLD480624	PR00563093	GLDS05596	PR00576568	GLDS28309
PR00539559	GLD480668	PR00564277	GLDS05620	PR00577064	GLDS28324
PR00540147	GLD480690	PR00566135	GLDS05668	PR00577155	GLDS28328
PR00542578	GLD480767	PR00568130	GLDS22986	PR00577993	GLDS28379
PR00545533	GLD489459	PR00568283	GLDS22993	PR00578264	GLDS28384
PR00546231	GLD489481	PR00568636	0GLDS23001	PR00578403	GLDS28390
PR00548455	GLD489569	PR00568765	GLDS23009	PR00582541	GLDS28552
PR00554642	GLD497628	PR00569349	GLDS23038	PR00582546	GLDS28553
PR00555160	GLD497648	PR00569497	GLDS23042	PR00583018	GLDS33550
PR00555309	GLD497655	PR00570259	GLDS23067	PR00585030	GLDS33631
PR00555346	0GLD497634	PR00572416	GLDS23141	PR00585626	GLDS33653
PR00556038	GLD497679	PR00574043	0GLDS23208	PR00586336	GLDS33376
PR00556095	GLD497683	PR00574519	GLDS23179	PR00586758	GLDS33689
PR00557877	GLDS05435	PR00574336	GLDS23184		
		DO	MBIVLI		
PR00521678	GLD451358	PR00557442	GLDS08418	PR00576777	GLDS26638
PR00521847	GLD451361	PR00557881	GLDS08431	PR00578654	GLDS26685

PR00556095	GLD497683	PR00574519	GLDS23179	PR00586758	GLDS33689
PR00557877	GLDS05435	PR00574336	GLDS23184		
		DO	MBIVLI		
PR00521678	GLD451358	PR00557442	GLDS08418	PR00576777	GLDS26638
PR00521847	GLD451361	PR00557881	GLDS08431	PR00578654	GLDS26685
PR00530555	GLD460771	PR00559542	GLDS08458	PR00579491	GLDS26699
PR00531062	GLD460780	PR00559648	GLDS08461	PR00579918	GLDS26714
PR00536693	GLD484293	PR00559727	GLDS08468	PR00580141	GLDS26717
PR00537938	GLD484323	PR00560805	GLDS08493	PR00580430	GLDS26721
PR00538158	GLD484328	PR00562307	GLDS08521	PR00583178	GLDS34290
PR00538620	GLD484337	PR00562940	GLDS08537	PR00583490	GLDS34293
PR00539163	GLD0484352	PR00563252	GLDS08545	PR00584196	GLDS34309
PR00541679	GLD490892	PR00569081	GLDS08642	PR00584579	GLDS34314
PR00546139	GLD491031	PR00569091	GLDS008641	PR00584860	GLDS343323
PR00548264	GLD494482	PR00574339	GLDS25983	PR00585224	GLDS34334
PR00550608	GLD494539	PR00575819	GLDS26620	PR00585507	GLDS034343
PR00553748	GLD494607	PR00576061	GLDS26624	PR00587174	GLDS34389
PR00553772	GLD494608	PR00576607	GLDS26635	PR00587318	GLDS34393

For more details, please contact Small Business FinCredit India Pvt. Ltd. Contact Number(s): 18001028012

(Small Business FinCredit India Pvt. Ltd reserves the right to alter the number of accounts to be auctioned / postponed / cancel the auction without any prior notice.)

KARVY FINANCE Retail is know SBFC

We, Kotak Mahindra Bank Limited, (KMBL), for our Banking and other related business including setting up Automated Teller Machine (ATM) desire to take on License, the property for 15 (Fifteen years, more particularly described in the schedule hereunder written, owned by person name herein

People at large and all the concerned, private individuals, government/semi-government institutions bodies / authorities, if has got any right, title, interest, or share in property herein mentioned or anybody who has objection for the aforesaid transaction are herewith publicly informed to raise their objection/s in writing with copies of all the supportive documents to the undersigned within 7 (seven) days from publication of this public notice. If the objections are not received by the undersigned in writing along with copies of all supportive documents within 7 (seven) days from publication of this public notice, then it will be construed that the title to the said property are clear and that all such concerned have waived their rights and all such concerned shall be estopped from raising any objections thereafter and that we shall proceed thereafter further for the execution of the Leave and License Agreement or such agreements and all such persons shall be estopped from raising any

Schedule of the Property

Description of the Property to be taken on License Owner Shop No.GR.01 (GR.02 as per Society record) Mr. Shankar Bhalotia residing at 11th Floor, admeasuring about 1264.5 sq.ft. carpet area Majestic Shopping Centre, 144, JSS Marg, Girgaum, Mumbai-400 004

M/s. Shankar Bhalotia (H.U.F) having its Shop No.GR.01 A (GR.01 as per Society record) place of business at 11th Floor, , Majestic admeasuring about 1264.5 sq.ft. carpet area Shopping Centre, 144, JSS Marg, Girgaum, Mumbai-400 004

The Shop Nos. GR.01 & 01 A are located on the Ground Floor of the Building known as "Manish Market" in Manish Chambers Premises Co-Operative Society Limited (Society), Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400 063, situated at S. No.7, Hissa No.1(Part), 2 (Part) and 3 (Part) Survey No.95, Hissa No.1 (Part), CTS No.87 Aand 376, Village Pahadi, Taluka Borivali, Mumbai

> Kotak Mahindra Bank Limited. Kotak Infinity, 5th Floor, Building No.21, Infiniti Park, off Western Express Highway, General A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400 097 Ph. Nos.: +91 22 66055570 / 5548 / 5557 Fax-(022) 67259088

APPENDIX IV [See rule 8 (1)] POSSESSION NOTICE (for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN: L65922DL2005PLC136029) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Act, 2002) (54 of 2002)] and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 31.08.2015 calling upon the Borrowers MRS. CHHAYA PRAKASH MAHAJAN (Co-Borrower, Wife & Legal Heir of Late PRAKASH DASHARATH MAHAJAN), MR. DEEPAK MAHAJAN (Son & Legal Heir of Late PRAKASH DASHARATH MAHAJAN), MS. JAYASHREE MAHAJAN (Daughter & Legal Heir of Late PRAKASH DASHARATH MAHAJAN), MR. SHRIKANT LILADHAR CHAUDHARY (GUARANTOR), to repay the amount mentioned in the notice being Rs. 3,81,261/-(Rupees Three Lakh(s) Eighty One Thousand Two Hundred Sixty One Only) against Loan Account No. HHEJGN00022060 as on 31.08.2015 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 10.07.2018.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 3,74,845/-(Rupees Three Lacs Seventy Four Thousand Eight Hundred Fourty Five Only) as on 26.05.2017 and interest thereon.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

PROPERTY BEING: FLAT NO.6, SECOND FLOOR, NIRNAY SAGAR APARTMENT, CTS NO.8309, LIC COLONY, CITY JALGAON, JALGAON,

MAHARASHTRA. (ADMEASURING 42.68 SQ.MTRS.) The said property is bounded as under:

On the East : As per Title Deed

On the West : As per Title Deed On the South : As per Title Deed On the North : As per Title Deed Sd/-

Date: 10.07.2018 **Authorised Officer** Place: JALGAON INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (1)

Name / Joint Names

Reliance

Regd.office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai - 400 021. Phone: 022-3555 5000. Email: investor_relations@ril.com CIN: L17110MH1973PLC019786

NOTICE

NOTICE is hereby giv to have been lost or n of duplicate certificate(s)

ven that the following certificate(s) issued by the Co	empany are stated
misplaced and Registered Holders thereof have app	
n/c)	

Shares Certificate Nos.

From - To

Distinctive Nos.

From - To

1	104263090	A Mangala Swamy A Annappa Kamath	36	57824069	1603611847 - 882
2	69658652	Achhar Singh Grewal	25	16444751	409086135 - 159
3	109250697	Ahinsa Jain	18	61865343	2180742666 - 683
	107230077	ramina jam	18	66470056	6858819589 - 606
4	105530032	Anjana B Shah	9	57352196	1589381827 - 835
		Bhupendra Pritamlal Shah	9	62021983	2182526347 - 355
5	54807279		20	11278063	202669656 - 675
6	54807261	Chandrika Shah	20	11278062	202669636 - 655
7	14364137	Dilipbhai Raojibhai Patel Ramanbhai	5	3384877	51279028 - 032
		Tribhuvandas Patel	4	5444527	88626269 - 272
			2	6726931	140067787 - 788
8	35440127	Girdhari Lal Garg	5	7633170	148234212 - 216
9	126466245	Harish M K Wadhwa	27	57502674	1594014006 - 032
10	56517821	Kamal Kumar Das Asha Das	20	50851163	1163976664 - 683
П	88299400	Brij Pal Malhotra	40	62623490	2219690067 - 106
12	51536771	Mr Survashiben Niranjan Parikh	20	11105529	198986363 - 382
-	X187747X8113	Niranjan Trikamlal Parikh	4000		2002339300000000000
13	31689520	Nandkumar Bharwani	20	4061949	64448279 - 298
		Dipti N Bharwani	4	12637372	256828490 - 493
		40.		13912948	330013296 - 296
			25	50197734	1157083373 - 397
14	51536762	Niranjan Trikamlal Parikh	20	11105528	198986343 - 362
15	24750736		20	56199016	77503479 - 498
		Vijay Kumar Gupta	20	56199016	77503499 - 518
	3690,000		10	56199016	148353001 - 010
16	4405455	Poonam Malhotra	5	699494	17806086 - 090
72			11	1088390	26191980 - 990
17	110318521	Radha Kapoor	9	57536500	1595074270 - 278
		Kamal Kapoor	9	61838939	2180418601 - 609
18	33074263	Rajesh Jethalal Shah	7	10260692	184124172 - 178
	47524107	Jethalal Champaklal Shah	7	62006408	2182351240 - 246
19	67524187	Ramachandran K Mrs Sreedevi Janardhanan Ramanbhai	25	16657300	466752920 - 944
20	14304127	Tribhuvandas Patel	5	3384876	51279023 - 027
		Dilipbhai Raojibhai Patel	4	5444526	88626265 - 268
21	57641657		20	11055338	198047242 - 261
22	14364111	Raoiibhai Tribhuvandas	20	11033330	170017212 - 201
	11301111	Patel	5	3384875	51279018 - 022
		Dilipbhai Raojibhai Patel	4	5444525	88626261 - 264
23	22657534		12	55090681	1338814038 - 049
24	44111012		12	20120825	258502909 - 920
25	113349126		45	58087985	1611207697 - 741
26	14364145		5	3384878	51279033 - 037
	× + > × × × × × × × × ×	Dilipbhai Raojibhai Patel	4	5444528	88626273 - 276
27	111279970	Shantadevi Mundra	18	59178710	1592886185 - 202
28	32162754	Smita Jayant Deshmukh Jayant Vithalsa Deshmukh	9	7322116	145789767 - 775
29	101503014	Srikrishan Prasad Sinha Asha Sinha	18	58229135	1615256867 - 884
30	103388859	Veena Madaan	45	57498592	1593877810 - 854
	103300039				
	30337115	9-1	2	7152456	144355748 - 749
		Vimal Kumar Bhageria Vimalaben S Patel	11	6673946	139700287 - 297
31 32	30337115				

The Public is hereby warned against purchasing or dealing with these securities any way. Any person(s) who has / have any claim in regard of the securities, should lodge such claim with the Company's Registrar and Transfer Agents viz. Karvy Computershare Pvt. Limited, Karvy Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, within Seven (7) days from the date of publication of this notice, failing which, the Company will proceed to issue duplicate certificate(s) in respect of the aforesaid securities.

> for Reliance Industries Limited Sandeep Deshmukh

Place : Mumbai Date: 13th July, 2018 Vice President - Corporate Secretarial www.ril.com

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that Mr. Rajeev Gajanan Juvekar (hereinafter referred to as the "Said Applicant") has made an application to transfer 50% shares and ownership standing in the name of his mother being Smt. Pramodini Gajanan Juvekar who expired on 03.04.2003 at Mumbai (hereinafter referred to as the "Said Deceased") pertaining to the Flat No. 304 in the Building No. 13A, in the society known as Shanti Niketan Dahisar Co-operative Housing Society Ltd, situated at Kandarpada, L.M. Road. Dahisar (W), Mumbai - 400 068 (hereinafter referred to as the "Said Flat"

in his name. Any person having any claim to the abovementioned said Flat/Shares either by way of Sale, Gift, Mortgage, Charge, Lien, etc., or in any other manner whatsoever is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice, failing which the Society will transfer the 50% shares and ownership of the aforesaid deceased pertaining to the aforesaid Flat in the name of Mr. Rajeev Gajanan Juvekar without any reference to such claim/s, if any, and the same shall be considered as waived.

Secretary / Chairman Shanti Niketan Dahisar C.H.S Ltd., Kandarpada, L.M. Road, Dahisar (W), Mumbai - 400 068 Place: Mumbai Date: 14.07.2018

IN THE HIGH COURT OF

JUDICATURE AT MADRAS

(Ordinary Original Civil Jurisdiction)

Application No.8765 of 2017

In the matter of Arbitration & Conciliation Act, 1996

In the matter of Disputes between

M/s. Cholamandalam Investment and

Finance Company Ltd. and

Mrs. DEVAKABAI PANDURANG SHINDE &

another Arising under Loan Agreement

No. XSHUMLE00001603391 Dated 22.02.2016.

M/s. Cholamandalam Investment and Finance

Mrs. DEVAKABAI PANDURANG SHINDE,

'Dare House', No.2, N.S.C. Bose Road,

Represented by its Authorised Signatory

W/o. Pandurang Tukaram Shinde,

086, Nashik Road, A/P - Mungase,

Mr. VIKAS PANDURANG SHINDE, S/o. Pandurang Tukaram Shinde.

086, Nashik Road, A/P - Mungase,

Tal - Malegaon, Dist - Nashik,

Maharashtra - 423213

Maharashtra - 423213

Tal - Malegaon, Dist - Nashik, Maharashtra - 423213

Company Limited,

Parrys, Chennai - 600 001.

https://eauction.npasource.com UNDER The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act)

SALE NOTICE THROUGH E- AUCTION (ONLINE AUCTION)

Whereas

The undersigned is the Authorized Officer of M/s. Indiabulls Housing Finance Limited (CIN: L65922DL2005PLC136029), having its registered office at M-62&63, First Floor, Connaught Place, New Delhi-110 001 and Local Branch Office at Indiabulls Housing Finance Limited, ARAVALLI BUSINESS CENTER, 303/304, 3rd Floor, R C Patel Road, Off Chandawarkar Road Near N M Medical Center, Borivali West, Mumbai-400 092 [Hereinafter called "the Company"].

The undersigned has taken over the possession of the property mentioned in the Schedule which has been mortgaged by MR./MRS. RAGHUNATH J BISHNOI, HANUMAN J PAWAR AND OPIDEVI RAGHUNATH BISHNOI all resident of 3RD FLOOR, 1ST PLOT, 506, KUBER BUILDING, MAULANA AZAD ROAD, GOLDEVAL GIRGAON MUMBAI-400004 (MAHARASHTRA) also of SAMRATHAL STEEL, 39/41, KAMAL NIWAS, GROUND FLOOR, SHOP NO.3, BHANDARI STREET, 1ST KUMBHARWADA LANE, MUMBAI- 40004 (MAHARASHTRA), also of 103, MALWARA, TEHSIL-SANCHORE, DIST- JALORE- 343041, RAJASTHAN and also of FLAT NO. 404, BUILDING NO. F2, 4TH FLOOR, "ROYALE CITY", situated on land bearing SURVEY NO. 183, VILLAGE KALAMBHE, ASANGAON EAST, TAL. SHAHAPUR, DIST. THANE, MAHARASHTRA - 421301(The Borrower(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) and in exercise of powers conferred under

as is what is basis" through online public auction. (E auction) on 31st July, 2018 (between 02.00 PM to 04.00PM), for recovery of Rs. 11,11,814/- (Rupees Eleven Lakh(s) Eleven Thousand Eight Hundred Fourteen Only) against Loan Account No. HHLKAL00192939 as on 05.07.2018 along with future interest @ 10.95% Per Annum w.e.f. 06.07.2018; along with legal expenses and other charges.

Now, the public in general is hereby informed that the scheduled property would be sold strictly on "as is where is basis and

The intending bidders should make enquiries as regards to any claim, charges on the property of any authority, besides the Company's charges and should satisfy themselves about the title, extent and quality of the property before submitting their bid. No query/claim of whatsoever nature regarding the property put for sale, charges / encumbrances over the property or on any other matter, etc., will be entertained after submission of the online bid.

The auction sale will be conducted on line E-Auction/bidding through website https://eauction.npasource.com on scheduled auction date with unlimited extensions of 5 minutes duration each.

The Reserve Price for the auction of the said Property is Rs. 6,00,000/- (Rupees Six Lakh(s) Only).

The Earnest Money Deposit would be 10% (Ten Percent) of the Reserve Price and shall be deposited through DD/RTGS/NEFT to the credit of, INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED, AXIS BANK Account No. 915020016593683. MICR- 110211019, IFSC code UTIB0000131, Branch DLF, GURGAON[HR], GURGAON, 122009, before submitting the tender online. The successful bidder shall pay a deposit of 25% of the amount of the Sale Price (less 10% amount paid with the Bid) at the time of acceptance of Bid i.e. on the same day or not later than next working day. Balance 75% of the Sale Price is required to be deposited within 15 days from the date of acceptance of the Bid. Intending bidders shall hold a valid email address. For details with regard to E-auction, please contact M/S. ATISHYA

TECHNOLOGIES Pvt. Ltd., 509, Atma House, Opp. OLD RBI, Ashram Road, Ahmedabad - 380006. Mr. Akshay Sethia -09898119542 (For Bidding process & Technical Support: 079-40052320) Email: eauction@npasource.com/ atishya@npasource.com For detailed terms and conditions of auction sale, the Bidders are advised to go through the tender documents and visit

website https://eauction.npasource.com and at www.indiabulls.com before submitting their bids and participating in the E-auction. The interested parties/bidders may contact Mr. Santosh M Khopade, Zonal Collection Manager, on Mob. No. 09819039039 and landline No.0124-6681558 and 0124-6681127, for any further information/clarification.

The bid price to be submitted shall be above the Reserve Price and bidders may enhance their bid price further in multiples of Rs. 10,000/ - (Rupees Ten Thousand Only).

Tender shall be submitted online only in the prescribed format with relevant details, as available on the website from date of publication.

Prospective bidders may avail online training on e-auction from (M/S, ATISHYATECHNOLOGIES Pvt. Ltd).

A copy of the tender form along with the enclosures submitted online (also mentioning the UTR No.) shall be forwarded to the Authorized Officer, Indiabulis Housing Finance Ltd. Unit No.316-320 B Wing, Bhaveshwar Arcade, LBS Marg, Ghatkopar (W) Mumbai-400086 so as to reach on or before 31st July, 2018 by 01:00 PM.

by such bidders in the "auction bid form". The sale is subject to confirmation by the INDIABULLS HOUSING FINANCE

The EMD of the unsuccessful bidders will be returned on the closure of the e-auction sale proceedings, as per details provided

Please note that Authorized Officer can cancel the auction of the property specified in the schedule at any time on or before the date fixed for sale

The Authorized Officer of the Company has the absolute right and discretion to accept or reject any or all bid(s) or adjourn / postpone / cancel the sale /extend the bidding time/ modify any terms and conditions of the sale without any prior notice and without assigning any reason whatsoever. It may be noted that nothing in this notice constitute or deemed to constitute any commitment for representation on the part of the Company to sell the property.

The purchaser shall bear all expenses related to Stamp Duties, Registration Charges, Transfer Charges, all statutory dues payable to Government, Taxes and rates and outgoings, both existing and future relating to the property. The Sale Certificate will be issued in the name of the successful bidder only.

The sale is subject to the conditions prescribed in the SARFAESI Act / Rules 2002 and the conditions mentioned above. This notice is also a notice to the above said borrowers under Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

SCHEDULE

(Description of the Property)

Bounded by

FLAT NO. 404, BUILDING NO. F2, 4TH FLOOR, "ROYALE CITY", situated on land bearing SURVEY NO. 183, VILLAGE KALAMBHE, ASANGAON EAST, TAL. SHAHAPUR, DIST. THANE, MAHARASHTRA - 421301;

> South: As per Title Deed North : As per Title Deed

> > Authorized officer Indiabulls Housing Finance Limited

West: As per Title Deed

Mrs. DEVAKABAI PANDURANG SHINDE. W/o. Pandurang Tukaram Shinde, 086, Nashik Road, A/P - Mungase,

Mr. VIKAS PANDURANG SHINDE. S/o. Pandurang Tukaram Shinde, 086, Nashik Road, A/P - Mungase,

was pleased to pass an order in the above application directing you to furnish security to the extent of the claim of a sum of Rs. 2.06.603.61. The above application is posted on 02.08.2018 before the Hon'ble High Court, Madras. Kindly take notice and appear either in person or through an Advocate and furnish security.

M/S. D.PRADEEP KUMAR Counsel for Applicant

Tal - Malegaon, Dist - Nashik,

Tal - Malegaon, Dist - Nashik, Maharashtra - 423213 The Hon'ble High Court, Madras on 26.04.2018

East : As per Title Deed

Place: THANE

Folio No.

No.

CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

ABHILASHA SAHARIA R/O 52-402. SEAWOODS ESTATES CHS., NRI COMPLEX PHASE 2, NERUL, NAVI MUMBAI AND W/O ANAGH LAL, WILL BE KNOWN BY THE NAME OF ABHILASHA ANAGH LAL VIDE AFFIDAVIT DATED 11/07/2018 SWORN BEFORE NOTARY.

CL-70712 I HAVE CHANGED MY NAME FROM ANGEL RAJU TO ANGEL RAJU JOHN, AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

RACHEL RAJU TO RACHEL RAJU JOHN. AS PER AADHAR CARD. CL-70718 A HAVE CHANGED MY NAME FROM CHUNILAL KANJI JADHAV TO CHUNILAL KANJI JADAV AS PER AADHAR CARD NO: 3105 0354 9701. CL-70719 HAVE CHANGED MY NAME FROM

LILAVATI CHUNILAL JADHAV TO LILAVATI CHUNILAL JADAV AS PER AADHAR CARD NO: 9691 0223 2720. CL-70719 A HAVE CHANGED MY NAME FROM

DHARMESH CHUNILAL JADHAV TO DHARMESH CHUNILAL JADAV AS PER AADHAR CARD NO: 9899 2495 7452. CL-70719 B I HAVE CHANGED MY NAME FROM RANI GURUKUMAR RAOTE, GAWRI, GOWRI

RAOTE, RANI GOURI GURUKUMAR RAOTE, GAURI RAOTE TO RANI GOURI RAOTE ADHIYA AS PER AFFIDAVIT DTD. CL-70720 I HAVE CHANGE MY NAME FROM AAKASH PRAVINKUMAR PARMAR TO AAKASH PRAVIN PARMAR AS PER AFFIDAVIT DT:

I HAVE CHANGED MY NAME FROM SOHEL HAKIKULLA JAFAR TO SOHEL HAKIQULLAH JAFRI AS PER GOVT. OF MAHA. GAZETTE NO: MR-1835194

DATED: 05/07/2018. HAVE CHANGED MY NAME FROM ZAINULABEDDIN KUTUBUDDIN QAZI TO ZAINULABEDDIN QUTBUDDIN QAZI AS PER AADHAR CARD.

HAVE CHANGED MY NAME FROM MOHMAD ALI HUSAIN LUHAR / MOHD. ALI KEVAR TO MOHAMMED ALI HUSAIN KEVAR VIDE SWORN AFFIDAVIT DATED 13TH JULY, 2018. I HAVE CHANGED MY NAME FROM NOOR BANO MOHD. ALI TO NOORBANO MOHAMMED ALI KEVAR VIDE SWORN

AFFIDAVIT DATED 13TH JULY, 2018. HAVE CHANGED MY NAME FROM GUNJA BIJOY GUPTA TO GUNJA ATUL GUPTA AS PER GOVT. OF MAHA GAZETTE NO: (M-1838547).

I HAVE CHANGED MY NAME FROM ialaluddin noor mohd, momin to JALALUDDIN NOOR MOHAMMED SHAIKH as per gazette.

HAVE CHANGED MY OLD NAME SANTOSHKUMAR PRAHLADRAI SARAF TO NEW NAME SANTOSH PRAHLADRAI SARAF AS PER AFFIDAVIT DATED 12 JULY, 2018

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD / MOHD TAHGA PHOOR TO MOHAMMED TAHA GAPHUR SHAIKH AS

HAVE CHANGED MY NAME FROM FAYEZA NAJMAL HAUC SIDDIQE/NAJMUL SIDDIQI TO FAYEZA NAJMULHAQUE SIDDIQUI AS PER GAZETTE CL-519 A HAVE CHANGED MY NAME FROM SHAMABEGUM SAYYAD TO SHAMA SHAIKH TO SHAMA MALIK AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM JYOTI MANOHAR KUDE TO JYOTI MANOHAR KHUDE AS PER AADHAR CARD CL-519 C HAVE CHANGED MY NAME FROM KAUSAR MOHAMMED ASIF SHAIKH TO SUNSERA AS

CL-519 D I HAVE CHANGED MY NAME FROM NEHA ABHISHEK ARUN TO NEHA JAIKRISHAN GROVER AS PER DECLARATION CL-519 E HAVE CHANGED MY NAME FROM MAHESHKUMAR CHIMANLAL PATEL TO

MAHESH CHIMANLAL PATEL AS PER DECLARATION CL-519 F HAVE CHANGED MY NAME FROM HANSABEN DAYABHAI PATEL TO LILAVATIBEN DAHYABHAI PATEL AS PER

DECLARATION HAVE CHANGED MY NAME FROM DAYABHAI PATEL TO DAHYABHAI CHHOTABHAI PATEL AS PER CL-519 H I HAVE CHANGED MY NAME FROM MISS

NISHI BABULAL KANUGO TO MISS. NISHI

JAYANTILAL KANUGO AS PER CL-519 I HAVE CHANGED MY NAME FROM MISS PRAGATI BABULAL KANUGO TO MISS PRAGATI JAYANTILAL KANUGO AS PER

CL-519 J HAVE CHANGED MY NAME FROM HASEEB AHMED ABDUL HAGEEK TO

HASEEB ABDUL HAKIK KHAN AS PER CL-519 K I HAVE CHANGED MY NAME FROM KM BINDA KUMARI (OLD NAME) TO BINDA

CHAURASIA (NEW NAME) AS PER AFFIDAVIT NO: PY 817867 DATED: CL-520 HAVE CHANGED MY NAME FROM

SHARIF SHAIKH SHABUDIN SHARIF SHAIKH AS PER AFFIDAVIT DATED 12TH JULY 2018

HAVE CHANGED MY NAME FROM CHIRAG JAYESH CHAUHAN TO CHIRAG JAYESH CHOUHAN AS PER AFFIDAVIT DATED 12TH JULY 2018 I HAVE CHANGED MY NAME FROM KRISH GIDWANI TO KRISH RAJAN GIDWANI, AS

PER AFFIDAVIT DATED 09.07.2018.

HAVE CHANGED MY NAME FROM SHASHIKALA TUKARAM TAMBE TO RASHMI RAMESH TAMBE AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM

SHRADDHA VIJAY LANJEWAR TO SHRADDHA VIJAYANAND LANJEWAR AS PER AFFIDAVIT CL-672 A I HAVE CHANGED MY NAME FROM

JAGRUTI MEHTA TO JAGRUTI SHASHIKANT GODA AS PER AFFIDAVIT CL-672 B

HAVE CHANGED MY NAME FROM MANJULA JAIN TO MANJU LOKESH JAIN AS PER AFFIDAVIT CL-672 C

HAVE CHANGED MY NAME FROM LOKESH JAIN TO LOKESH INDRAMAL JAIN AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM

SRINIVASAN DEVENDRA PACHIYAPPAN TO SHRINIVASAN PACHIYAPPAN DEVENDRA AS PER AFFIDAVIT CL-672 E HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED SHAFIQUE ABDUL GAFOOR SHAIKH TO SHAFIQ AHMAD ABDUL GAFOOR SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-672 F

HAVE CHANGED MY NAME FROM PRAJAKTA VIJAY KUNTE TO PRAJAKTA AMIT GANACHARYA AS PER GAZETTE NO. (M-1840284) CL-672 G

HAVE CHANGED MY NAME FROM abhishek suhas kawale to abhishek SUHAS KAWLE AS PER AFFIDAVIT CL-672 H I HAVE CHANGED MY NAME FROM AFSHA MAHMOODALAM SAYED TO AFSHA PARVEEN SAYYED AS PER AFFIDAVIT CL-672 I

HAVE CHANGED MY NAME FROM MAHMOODALAM SAYED TO MEHMOOD ALAM SAYYED AS PER AFFIDAVIT CL-672 . HAVE CHANGED MY NAME FROM IMRANULHAQUE MAHMOODALAM SAYED TO IMRAN UL HAQUE SAYYED AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM

ABDULLA MOHAMMED AFAQ RIZVI TO ABDULLAH MOHAMMED AFAQ RIZVI AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM MOHD. JAFAR TO SHAIKH JAFFER AS PER

AFFIDAVIT CL-672 M HAVE CHANGED MY NAME FROM GOMATHI GOMATHI TO. VENKATACHALAM AS MY DOCUMENT. CL-672 N

HAVE CHANGED MY NAME FROM DEEPAK NAMDEV IGHE TO DEEPAK NAMDEV DIGHE AS PER AFFIDAVIT CL-672 0

WE MR. DEEPAK NAMDEV DIGHE AND MRS SARITA DEEPAK DIGHE HAVE CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM VEDANT DEEPAK IGHE TO VEDANT DEEPAK DIGHE

AS PER AFFIDAVIT CL-672 P HAVE CHANGED MY NAME FROM MEHFUZ SHAFIQ AHMAD SIDDIQUI MEHFUZ SIDDIQUI / MEHFOOZ SIDDIQUI TO MEHFOOZ ALAM SHAFIK SIDDIQUI AS PER AFFIDAVIT CL-672 Q I HAVE CHANGED MY NAME FROM ANAM MEHFUZ SIDDIQUI TO ANAM MEHFOOZ

CL-672 R HAVE CHANGED MY NAME FROM TANZILA IRFAN SAYED TO TANZILA IRFAN SAYYED AS PER AFFIDAVIT

ALAM SIDDIQUI AS PER AFFIDAVIT

CL-672 S HAVE CHANGED MY NAME FROM CHANDRAKANT LAXMINARAYAN RATHI TO CHANDRAKUMAR LAXMINARAYAN RATHI AS PER AFFIDAVIT CL-672 T HAVE CHANGED MY NAME FROM ASHOKKUMAR JITENDRAKUMAR SANGHVI TO JITENDRA ASHOKKUMAR SANGHVI AS PER AFFIDAVIT CL-672 U

HAVE CHANGED MY NAME FROM BRAHMADEV MEWALAL MAURYA TO BRAHMDEO MEWALAL MAURYA AS PER HAVE CHANGED MY NAME FROM SAABIQUA BEGUM ALI INAM TO

SAABIQUA BANO INTEZAR ABBAS SAYYED AS PER AFFIDAVIT CL-672 W HAVE CHANGED MY NAME FROM MISQUITTA RYNAL WARREN PATRICK TO MISQUITTA RYNAL MARTIN AS PER AFFIDAVIT & LEAVING CERTIFICATE. CL-672)

HAVE CHANGED MY NAME FROM TASLEEM BANU MOHAMMAD EKBAL TEJANI TO TASLIM MOHAMMED SHAKIR TEJANI VIDE MAHARASHTRA AFFIDAVIT DATED 12/07/2018 CL-695

WASIMBHAI ILYASBHAI ASAMDI TO WASIM ILYAS ASAMDI VIDE AADHAR CARD NO. 6194 6757 7445 HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED FAROOK KASMANI TO MOHAMMED FARUK KASMANI AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED FARUK ABDUL SAKOOR TO MOHAMMED FARUK KASMANI AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM NASIM TO NASIM FARUK KASMANI AS PER HAVE CHANGED MY NAME FROM DILJINDER KAUR BACHITTER SINGH TO DILJINDER KAUR BACHITTER SINGH AULAKH AS PER DOCUMENT. CL-723 C HAVE CHANGED MY NAME FROM AMRITPAL SINGH BHUPINDER SINGH LEDER TO AMRITPAL SINGH BHUPINDER

SINGH LEEDAR AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED ABDULLAH NASEEM AHMED SHAIKH TO MOHAMMAD abdullah naseem ahmed shaikh as

HAVE CHANGED MY NAME FROM SATBIR SINGH BACHITTAR SINGH TO SATBIR SINGH BACHITTER SINGH AULAKH AS PER DOCUMENT. CL-723 F

HAVE CHANGED MY NAME FROM AKBAR KHAN PHAJLU KHAN TO AKBAR KHAN AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM MINAKSHI TO MINAKSHI SHARMA AS PER DOCUMENT. CL-723 H

I HAVE CHANGED MY NAME FROM JYOT SURESH MALVANAKAR TO NILAKSHI NILESH DHURI ,AS PER AFFIDAVIT, DATE: CL-727

I HAVE CHANGED MY NAME FROM UMA SHAH TO URMILA SANJAY SHAH, AS PER AFFIDAVIT, DATE: 13/07/2018 CL-727 A I HAVE CHANGED MY NAME FROM AESHA ANKUSH KUTE TO ASHWINI ANKUSH KUTE, AS PER AFFIDAVIT, DATE: 13/07/2018 CL-727 E I HAVE CHANGED MY NAME FROM NARESH MUKESH DHORDA TO NARESH MUKESH SONI

SANJAY KUMAR GUPTA R/O 19, SNEHSAGAR, GULMOHAR CROSS RD NO 12 JUHU SCHEME MUMBAI CHANGED MY NAME TO SANJAY KUMAR S/O SHYAM SUNDER LAL CL-987

THANKSGIVING

THANKS TO THE HOLY SPIRIT HOLY SPIRIT YOU WHO MAKES ME SEE

EVERYTHING AND SHOW ME THE WAY TO REACH MY IDEALS. YOU WHO GIVES ME THE DIVINE GIFT TO FORGIVE AND FORGET THE WRONG THAT IS DONE TO ME AND YOU WHO ARE IN ALL INSTANCES OF MY LIFE WITH ME. I, IN THIS SHORT DIALOGUE WANT TO THANK, YOU FOR EVERYTHING AND CONFIRM ONCE MORE THAT I NEVER WANT TO BE SEPARATED FROM YOU NO MATTER HOW GREAT THE MATERIAL DESIRES MAY BE, I WANT TO BE WITH YOU AND MY LOVED ONCE IN YOUR PERPETUAL GLORY. TO THAT END AND SUBMITTING TO GOD'S HOLY-WILL I REQUEST YOU ...(STATE YOUR WISH) A PERSON MUST PRAY THIS FOR 3 CONSECUTIVE DAYS. AT THE END OF THE 3RD DAY YOUR WISH WILL BE GRANTED. PROMISE TO PUBLISH THIS SOON AS YOUR FAVOUR HAS BEEN GRANTED.

नावात बदल

मी, गौतम नारायणन, के. वि. रघुत्तमन याचा सुपुत्र. शपथपत्र क्र. SN960951 प्रमाणे माझे नाव बदलून गौतम नारायण असे ठेवले आहे. CL-705

ASHIANA AGRO INDUSTRIES LTD. No. 792/5, Eswari Hotel Complex, Bangalore High Road, Sunguvarchatran Sriperumbudur Taluk, Kancheepuram Distt., Pin: 602186, Tamil Nadu

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Regulations and Disclosure Requirements) Regulations, 2015 † h a f Meeting of the Board of Directors of the Company will be held at the Corporate Office at Chennai on 09" August, 2018 at 3.00 PM to take on record the Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30-06-2018. For ASHIANA AGRO INDUSTRIES LTD

Date: 13-07-2018 Company Secretary Place: Chennai

जाहीर सचना

माइया अशिलांच्या निर्देशांवरुन मी, मे. गुलराज इंजिनियरींग कन्स्ट्रवशन कं., माझगाव, मंबई यांचे दलामल टॉवर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे विभिन्न क्र. १०२६ ते १०३० धारक प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर्स आणि २११, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१ येथे स्थित ''दलामल टॉवर'' नावाच्या इमारतीमधील ५ व्या मजल्यावरील सुमारे ५५७ चौ. फूट म्हणजेच ५१.७५ चौ. मी. मोजमापित ऑफिस नं. ५०४ मधील सर्व लाभदायी अधिकार, हक्क आणि हितसंबंध यांच्या संबंधातील हक्क तपासत आहे. सदर शेअर्स किंवा सदर जागा यांच्या संबंधात कोणतेही दावे असलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींनी त्यांचे दावे लेखी स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना त्या पृष्ठचर्थ कागदोपत्री पुराव्यांसह ह्या सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांत पाठविणे आवश्यक आहे, कसुर केल्यास. असे कोणतेही दावे असल्यास ते सोडन दिल्याचे समजण्यात येईल.

> राजन आर. हिरानंदानी ॲडव्होकेट ५०४ए/बी, नीळकंठ. ९८, मरिन ड्राईव्ह,

दिनांकः १२.०७.२०१८ मुंबई-४०० ००२

सी आव एत : L74999MH1994PLC077041 दुर्लमी : ०२२–४२८६ १०००, **पॅनम** : ०२२–४२८६ ३०००, **इ–मेल** : jswelinveston@jsw.in**, पंकेतरा≅** : www.jsw.in

सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स २०१५ नियमावली २९ आणि ४७ अन्वये याद्वारे सुचित करण्यात येत आहे की, ३० जून २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरिक्षित स्टॅंडअलोन व कंसोलिडेटेड विलीय निष्कर्ष विचारात येण्यासाठी आणि त्यांना मंज्ररी देण्यासाठी तसेच इतर बाबी विचारात येण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दिनांक २७ जुलै २०१८ रोजी येण्यात

उपरोक्त सूचना बीएसई लिमिटेडच्या संकेतस्थळावर www.bseindia.com नॅशनल स्टॉक एक्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळावर www.nseindia.com व कंपनीच्या संकेतस्थळावर www.jsw.in पाहता

जेएसडरूय एनर्जी लिमिटेड करिता सही/-मोनिका चोपरा

कंपनी सचिव

स्वळ : मुंबई तारिख : १३ जुलै २०१८

ठिकाणः मुंबई

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ५ वा मजला, आरएनए कॉपॉरेट पार्क, ऑफ पश्चिम द्वतगती महामार्ग, कलानगर, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. हुर. : + ९१ २२ ६६९६९१००, फॉक्स : ९१ २२ २६४२९११३. साइट : www.radiocity.in ई-मेल : investor@myradiocity.com सीआवएन : L64200MH1999PLC137729



सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वॉयरमेंट्स) विनियमन, २०१५ चे विनियमन २९ तसेच विनियमन ४७ व अन्य लाग् तरतुर्दीअंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन्य बार्बीबरोबरच, दि. ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित विश्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता म्युझिक बॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा मंगळवार, दि. २४ जुलै, २०१८ रोजी

सदर सूचनेचा समावेश असलेली माहिती कंपनीची कॉर्पोरेट वेबसाइट <u>www.radiocity.in</u> वर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट (www.nseindia.com) व बीएसई लिमिटेडची वेबसाइट (www. bseindia.com) बरही उपलब्ध आहे.

म्युझिक बॉडकास्ट लिमिटेडकरिता ठिकाण : मुंबई श्री. चिराग बगाडिया दिनांक: १३ जुलै, २०१८ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

जाहीर सचना

याव्दारे सूचना देण्यात येते की, मयत नलिनी जयवंत (उपनाव नलिनी प्रभुदयाल जयवंत आणि पूर्वीचे श्रीम. पंकजा विरेंद्र देसाई) यांच्या मृत्यूपत्र आणि शेवटच्या इच्छेनुसार **१) संदिप** रामकृष्ण जयवंत आणि २) प्रशांत रामकृष्ण जयवंत हे उत्तरदानग्राही आहेत आणि त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याययंत्रणाने दिनांक २० ऑक्टोबर, २०१२ रोजी टी ॲन्ड आयजे याचिका क्र. २३२ सन २०१२ नुसार इच्छापत्र प्रमाणपत्र दिले होते, हे आमच्या अशिलांशी खालील वर्णिलेली बोजांपासून मुक्त मालमत्ता विक्रीसाठी वाटाघाटी करत आहेत. कोणाही व्यक्तीला सदर जिमनीवर आणि बांधकामावर कोणताही दावा किंवा हितसंबंध, जसे विक्री, अदलाबदल, गहाण, बक्षीस, न्यास, वारसा, कुळवहिवाट, ताबा, भोगवटा, अनुज्ञप्ती, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, सुविधाधिकार, भोगवटा हक्क किंवा जे जे काही असेल ते तर ऱ्यांनी लिखीत स्वरूपात संबंधित कागदपत्रांच्या पुराव्यासहित सदर दावा किंवा हितसंबंध आमच्या कार्यालयात कळवावे, कार्यालयाचा पत्ता आहेः २९/४१, तामरिंडद लेन, १ला मजला, राजाबहादुर कंपाऊंड, फोर्ट, मुंबई ४०० ०२३, सदर दावा ह्या प्रसिध्दीच्या तारखेपासून पंधरा दिवसांच्या आत करावा, कसूर केल्यास खालील वर्णिलेल्या मालमत्तेसाठी कोणताही दावा किंवा हितसंबंध नाही असे गृहीत धरण्यात येईल आणि वाटाघाटीची प्रक्रिया पूर्ण करण्यात

वरिल संदर्भित परिशिष्ट

जमिनीचे किंवा मैदानाचे सर्व ते भाग आणि विभाग) सोबत बंगला क्र. १ युनियन पार्क वर निवासगृह, भाडेघर, घरे उभी आहेत स्थित असलेले आणि वसलेले चेंब्र येथे, वडवली आणि बोर्ला गावात, तालुकाः कुर्ला, ग्रेटर मुंबईतील बांद्रा नोंदणी उप-जिल्हा असलेले, मोजमापित १३१४.९ चौ. मी. किंवा अंदाजे, प्रायव्हेट स्कीमचे प्लॉट क्र. १ आणि २ युनियन पार्क म्हणून परिचित आणि जमीन धारकाचा वसलेला भाग आणि हिस्सा खालील आकड्यांप्रमाणे.

गाव	सर्वे कं.	हिस्सा क्र.	
वडवली ७		ų	
वडवली	6	2	
वडवली	9	Ų	
वडवली	एन. ए. ९	बी	
बोर्ला	64	काही नाही	

आणि आता धारक सी.टी.एस. क्र. ११२, गावः वडवली, कुर्ला, सीमित खालीलप्रमाणेः उत्तरेच्या दिशेकडे वॅकंट जमीन, पश्चिमेच्या दिशेकडे सीटीएस क्र. १११, पूर्वेच्या दिशेकडे सदर युनियन पार्क स्कीम आणि दक्षिणेच्या दिशेकडे सदर युनियन पार्क स्कीमचा प्लॉट क्र.

दिनांक १३ जुलै, २०१८

किशोर ठाकोरदास आणि कं करिता (व्ही. के. मर्चंट) भागीदार ॲडव्होकेट्स ॲन्ड सॉलिसिटर्स



सत्र पहिले – दपारी 2 वाजता

10) नियहणुकीचा निकाल.

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र

दी नॅशनल फेडरेशन ऑफ दी ब्लाईंड, महाराष्ट्र मु.का.: मुंबई उपनगर सेवा मंडळ, गांधी चौक, आर.एस. रोड, विलेपालें (प.), मुंबई-400 056, म.रा., (भारत).

संदर्भ: रादूसंम/फा-४५/०८५/१८-१९ R. 23.00.2026

सामान्य सभेची अधिसूचना

संघाच्या सर्वसामान्य सदस्यांसाठी

संपाच्या कार्यकारिणी समितीने घेतलेल्या निर्णयानुसार राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे 22 वे द्विवार्षिक अधियेशन दिनांक 13 व 14 ऑक्टोबर, 2018 रोजी ह.भ.प. श्रीसंत तनपुरे महाराज, चारोधाम मंडप ट्रस्ट, स्टेशन रोड, पंडरपूर, जिल्हा - सोलापूर येथे होणार आहे.

द्विवार्षिक अधिवेशनावरोवर संघाची सामान्य सभा व निवडणूकही आयोजित केली जाणार आहे. अधिवेशनाची मध्यवर्ती कल्पना 'अंधाचे पुनर्वसन काल, आज आणि उद्या' ही आहे. अधिवेशनाचे उद्घाटन 13 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता संपन्न होईल. त्यानंतर 'अंधाचे पुनर्वसन काल, आज आणि उद्या' वावर

सामान्य सभेची कार्यक्रमपत्रिका

 मार्गील सामान्य सभेचे इतिवृत्त (नाशिक, त्रंबकेश्वर) वाचून मंजूर करणे 2) मागील इतिबृताबरून उपस्थित बाबी.

सत्र दसरे = 3) संघाच्या प्रगतीचा अहवाल (22 ऑक्टोबर, 2016 ते 12 ऑक्टोबर, 2018). संघाचा ताळेबंद हिशोब (वर्षे 2016-17, 2017-18) वाचून मंजूर करणे. 5) संघाचा अंदाजित अर्थ संकल्प (वर्षे 2018-19, 2019-20) मंजूर करणे.

६) लेखापालाची नियक्ती. सत्र तिसरे 7) सामान्य सभेच्या उपस्थितीत काही प्रस्ताव सदस्यांकड्न आगाळ प्राप्त झालेल्या लिखित प्रश्नांना उत्तरे. सत्र चीथे 8) 14 ऑक्टोबर, 2018 ब्रेल मतदान पत्राद्वारे गुप्त पध्दतीने मतदान (सकाळी 8 ते दुपारी 3.00). अध्यक्षांच्या अनुमतीने.

1) प्रतिनिधी शुल्क रुपये 25 व नोंदणी शुल्क रुपये 25 एकूण रुपये 50 दिनांक 8 सप्टेंबर, 2018 सायंकाळी 5

 निबडणुकीत भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी उमेदबारी शुल्क रूपये 500 कार्यकारणीने निश्चित केले आहे. 3) उमेदवारी शुल्क, उमेदवारी शुल्काची पावती उमेदवारी अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे किंवा डिमांड हाफ्ट ट्वारेही शुल्क दिले जाऊ शकते. अर्जासीवत डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज भरून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दिनांक 15 सप्टेंबर, 2018 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मुंबई

कार्यालयातच बंद लिफाफ्यामध्ये द्याया. (ईमेल/बॉट्सॲप द्वारे स्वीकारला जागार नाही).

 उमेदवारी अर्जाच्या लिफाफ्यावर अध्यक्ष (निवडणूक आयुक्त), कॉन्फरन्स व नॉमिनेशन कमिटी, राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र द्वारा मुंबई उपनगर सेवा मंडळ, गांधी चौक, राष्ट्रीय शाळा मार्ग, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-56 असे ठमेदबारी अर्ज मुंबई कार्यालयासहित सर्व शाखा कार्यालयात दिनांक 20 ऑगस्ट, 2018 पासून उपलब्ध राहतील.

उमेदबाराने मूळ अर्ज भरून द्यावा. झेरॉक्स प्रती चालणार नाही. 7) उमेदवारी अर्ज खाननी प्रक्रिया संघाच्या मुंबई येथील कार्यालयाच्या परिसरात दिनांक 16 सप्टेंबर, 2018 रोजी

अमेदबारी अर्ज मागे घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्ती आपला अर्ज दिनांक 18 सप्टेंबर, 2018 दुपारी 3.00 बाजेपर्वंत मागे

9) प्रतिनिधी स्वरूपात सामान्य सभेत उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीने 13 ऑक्टोबर, 2018 रोजी रात्री 10.00 वाजेपर्यंत रितसर नाव नोंदणी करावी. जेणेकरून त्वा व्यक्तीला निवडणुकीसाठी मतदान करता येईल. 10) सामान्य सभेत प्रश्न अथवा प्रस्ताव ठेवायचा असल्वास संबंधितांनी लेखी स्वरूपात दिनांक 22 सप्टेंबर, 2018

सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मुंबई कार्यालयात द्यावेत. भधिवेशनाबाबतच्या विस्तृत सूचना संघाकडून ब्रेल लिपीतून कावल्या जाणाऱ्या परिपत्रकात दिल्या जातील तसेच अधिवेशनाची अधिसूचना देखील (नोटीस) ब्रेल लिपीमध्येही दिली जाईल. अशाप्रकारे अधिवेशनावावत वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून लक्षात ठेवावी. संघाचे 22 वे अधिवेशन सामान्य

सभा व निवडणुका यशस्वीरित्वा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वास्, बसंत हेगडे

कंपनीचे नावः मौलिक अँड काजी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

अंतिम सभा बोलावणारी सूचना

फॉर्म नं.१५५

(नियम ३२९ पहा)

सभासदांकड्न स्वेच्छा समापन

कंपनी अधिनियम, १९५६ च्या कलम ४९७/*५०९ ला अनुसरून याद्वारे सूचना देण्यात येते की. समापन कोणत्या पध्दतीने झाले आणि कंपनीच्या मालमत्तेला कसे निकाली काढले याचा हिशोब त्यांच्यासमोर मांडण्यासाठी तसेच परिसमापकांनी कोणतेही स्पष्टीकरण दिल्यास ते ऐकणे व त्याचप्रमाणे कंपनी आणि परिसमापक यांची पुस्तके, लेखे आणि दस्तावेज कोणत्या पृथ्दतीने निकाली काढावयाचे हे कंपनीच्या एका विशेष ठरावाद्वारे ठरविण्यासाठी उपरिनामित कंपनीच्या सभासदांची एक सर्वसाधारण सभा सोमवार, २० ऑगस्ट, २०१८ रोजी स. ११ वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ६०१, ६ वा मजला, रोटंडा, बॉम्बे समाचार मार्ग, मुंबई-४०००२३ येथे होणार आहे. दिनांकः १३ जुलै, २०१८.

मौलिक अँड काजी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (समापनातील) साठी सही/

(निहार मोदी) परिसमापक



ॲक्सिस बँक लिमिटेड स्ट्रेस्ड ॲसेटस् ग्रुप, ७ वा मजला, ॲक्सिस हाऊस, सी-२, वाडिया इंटरनॅशनल

सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, बरळी, मुंबई-४०००२५. जोडपत्र - IV [नियम ८(१)]

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकर्ता यांनी **ॲक्सिस बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ऑक्ट, २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून कर्जदार सनदेव अप्लायन्स लिमिटेड त्यांचे गहाणवटदार/हमीदार श्री. देवानंद बालासुब्रमनियम, कु. सिवगामी सुंदरी देवानंद, एस. ए. बालसुब्रमनियम, धवल जवारमल चंदन, राजेश जे. चंदन, दिलीप जवाहरमल चंदन, प्रवीणकुमार चंदन आणि व्हीआरएलए मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (भागीदारी संस्था) दि. २५/०३/२०१८ रोजीसची रु. १६,६८,९९,०८९.२८ (रुपये सोळा करोड अडुसष्ट लाख नव्याण्णव हजार एकोणनव्यद आणि अद्भावीस पैसे मात्र) त्यासह देवाच्या तारखेपयैत सांपार्श्विक दराने पुढील व्याज ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यासाठी बोलाविण्याकरिता दिनांक २६/०३/२०१८ रोजी मागणी सूचना निर्ममित केलेली आहे.

कर्जदारांनी सदर रक्कम चुकती करण्यामध्ये कस्र केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्याना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(४) सहवाचता नियम ८ अन्वये १२ जुलै, २०१८ रोजी यात खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा **सांकेतिक कव्जा** घेतला

विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नवे आणि सदर मिळकतीवरील कोणताही देवेघेवीचा व्यवहार हा ऑक्सिस बँक लि., मुंबईच्या दि. २५/०३/२०१८ रोजीची रक्कम रु. १६,६८,९९,०८९.२८ (रुपये सोळा करोड अडुसष्ट लाख नव्याण्णव हजार एकोणनव्यद आणि अङ्गाबीस पैसे मात्र) त्यासह देयाच्या तारखेपर्वंत त्यावरील सांपार्श्विक दराने पुढील व्याज आणि अनुषंगिक प्रभाराच्या भाराधीन राहील.

तरण मलांच्या भरणाकरिता उपलब्ध केलेल्या सरफैसी ॲक्ट २००२ च्या सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरत्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

त्रमिनीचे ते सर्व भाग व विभाग त्यासह ट्रान्सीट गोडाऊन/वेअरहाऊस तळमजला धारक युनिट क्र. आर (आता सी४ म्हणून ज्ञात) संत श्री ओधवराम इंडस्ट्रीअल इस्टेट, धुरी रीसॉर्टसमोर, नवजीवन, वसई फाटा, वालीव मिळकत धारक क्षेत्र २५०० ची.फ. सव्हें क्र. ३२, हिस्सा क्र. २, गाव वालीव, तालुका वसई, जि. ठाणे (सब रजिस्टार, वसई) च्या मर्वादेत श्रीम. सिवगामी सुंदरी देवानंद यांच्या मालकीचे

उत्तरेस: आतील रस्ता दक्षिणेस: इंडस्ट्रीअल इमारत क्र. सी-९ पर्वेस: रिअल किचन कं.चे गोडाऊन पश्चिमेस: आतील रस्ता.

वमीन त्यासह ट्रान्सीट गोडाऊन/वेअरहाऊस तळमवला धारक युनिट क्र. आर (आता सी४ म्हणून ज्ञात) संत श्री ओधाराम इंडस्ट्रीअल इस्टेट, धुरी रीसॉर्टसमोर, नवजीवन, वर्स्स फाटा, वालीव मिळकत धारक क्षेत्र १५०० ची.फू. सर्व्हें क्र. ३२, हिस्सा क्र. २, गाव वालीव, तालुका वसई, जि. ठाणे (सब रजिस्टार वसई) च्या मर्यादेत श्री. देवानंद बालसङ्गमनियम यांच्या मालकीचे.

उत्तरेस: आतील रस्ता दक्षिणेस: इंडस्ट्रीअल इमारत क्र. सी-९ पूर्वेस: रिअल किचन कं.चे गोडाऊन पश्चिमेस: आतील रस्ता.

प्राधिकृत अधिकारी ऑक्सिस बँक लि.

परिशिष्ठ 4 (नियम 8(1) पहा) (स्थावर मालमत्तेसाठी)

दिनांक: १२/०७/२०१८

निम्न स्वाक्षरीकार इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (CIN: L65922DL2005PLC136029) सिक्युरिटाबब्रेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (54 ऑफ 2002) अन्वये प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सदर सूचना प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून स्पष्ट 60 दिवसांच्या आत 31.08.2015 रोजी सूचनेत नमूद केलेली आणि अधिक रक्कम रू. 3,81,261/-(रूपये तीन लाख एक्याऐंशी हजार दोनशे एकसच्ठ फक्त) साठी कर्ज खाते क्र. HHEJGN00022060 या रकमेची परत फेड करण्याची दिनांक 31.08.2015 पासून ते प्रत्यक्ष भरणा करेपर्यंतची मागणी, सूचना कर्जदार श्री./श्रीमती छाचा प्रकाश महाजन (सह-कर्जदार, स्व. प्रकाश दशरथ महाजन यांची पत्नी आणि कायदेशीर वारस), दि**पक प्रकाश महाजन** (स्व. प्रकाश दशरथ महाजन यांचा पुत्र व कायदेशीर वारस), **जयश्री प्रकाश महाजन** (स्व.प्रकाश दशरथ महाजन यांची मुलगी व कायदेशीर वारस), श्रीकांत लीलाधर चौधरी (गेरेंटर) यांना कलम 13(12) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 चा

नियम 3 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात जारी केली. सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार अपयशी ठरल्यामुळे याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, सदर कायद्याचे कलम 13(4) सह सदर रूल्समधील नियम 8 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारात खाली वर्णन केलेल्या मालमतेचा निम्न स्वाक्षरीकाराने प्रतिकात्मक ताबा 10.07.2018 रोजी घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदार करण्यात येते की, या मालमत्तेचे व्यवहार

पासून प्रत्यक्ष भरणा करेपर्यंत लागेल. कर्जदारांचे लक्ष्य कलम 13 चे उप-कलम (8) च्या अंतर्गत मालमत्ता / मालमत्तेला मुक्त करण्यासाठी उपलब्ध

करू नयेत आणि कोणत्याही व्यवहारावर इंडिचाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ची कर्ज आकारणी

रू.3,74,845/-(रूपये तीन लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस फक्त) पुढील व्याज 26.05.2017

स्थावर मालमत्तेचे वर्णन संपत्तिचे वर्णन - फ्लॅट नं. 6, दुसरा मजला, निर्णय सागर अपार्टमेंट, सीटीएस नं. 8309, एल आय

सी कॉलनी, जळगाव शहर, जळगाव, महाराष्ट्र . (क्षेत्रफळ 42.68 स्ववे. मीटर्स)

सदर मिळकतीच्या चतु:सिमा खाली दिल्याप्रमाणे आहेत. पूर्वेला : टायटल डीड मध्ये नमुद केल्याप्रमाणे पश्चिमेला : टायटल डीड मध्ये नमुद केल्याप्रमाणे उत्तरेला : टायटल डीड मध्ये नमुद केल्याप्रमाणे दक्षिणेला : टायटल डीड मध्ये नमुद केल्याप्रमाणे

दिनांक : 10.07.2018

अधिकृत अधिकारी इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : जळगाव



ई-मेल : sromumbai1@mpcb.gov.in वेबसाईट : http://mpcb.gov.in पर्यावरण विषयक जन सुनावणी मे. सुरज इस्टेट डेव्हलपर्स प्रा. लि. , एफ पी. नं. ११९८ आणि ११९९, टीपीएस ४ ऑफ माहिम

रायकर चेंबर, अ-विंग, २१६, द्सरा मजला, देवनार गाव रोड, जैन मंदिराजवळ,

गोवंडी (पूर्व), मुंबई–८८ **फोन नं**. (०२२) २५५०५९२८ **फॅक्स नं**. (०२२) २५५०५९२६

डिव्हीजन, मुंबई येथे रहिवाशी इमारत पुर्नबांधणीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेला असून सदर प्रस्ताव हा पुर्नप्रस्थापित सागरी तटीय विनियमन क्षेत्र अधिनियम ६ जानेवारी २०११ मध्ये मुद्दा क्र. ८ व्ही (डी) (सी) ४ नुसार पर्यावरण विषयक जन सुनावणी खालील प्रमाणे ठेवण्यात येत आहे. सदर प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक जन सुनावणी हि केवळ इमारतीच्या कायदेशीर रहिवाशी / भाडेकरुंकरीता असेल. जाहीर सुनावणीची तारीख: - २४.०८.२०१८

शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०० ००१ सर्व संबंधित व्यक्तींना विनंती करण्यात येते की, त्यांचे विचार/ आक्षेप/ टिप्पणी मा. सदस्य सचिव, पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरण (SEIAA) महाराष्ट्र यांना अग्रेषित करुन खालील पत्त्यावर पाठविण्यात यावेत.

जाहीर सुनावणीची ठिकाण :- जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई (शहर), ओल्ड कस्टम हाऊस,

जाहीर सुनावणीची वेळ :- सकाळी ११.३० वाजता

गोवंडी (पूर्व) मुंबई - ४०० ०८८.

(महासचिव)

मा. सदस्य सचिव, पर्यावरण प्रभाव निर्धारण प्राधिकरण (SEIAA) महाराष्ट्र, पर्यावरण विभाग, रूम नं. २१७, मंत्रालय, अनेक्स, मुंबई – ४०० ०३२ दुरध्वनी क्रमांक. ०२२-२२८७३८४५, २२७९३१३२

प्रकल्पाबाबत संबंधित भाडेकरुं रहिवाशी ना त्यांच्या सूचना, टिका-टिप्पणी, विचार तसेच आक्षेप जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर ३० दिवसाचे आत खालील पत्त्यावर पाठविण्यात यावे.तसेच सर्व संबंधित व्यक्तींनी त्यांची सुचना, टिका–टिप्पणी, विचार तसेच आक्षेप जाहीर सुनावणीच्या दरम्यान सुध्दा लेखी किंवा तोंडी स्वरुपात नोंदविता येतील. सदर प्रकल्पासंबंधी माहिती असलेली कार्यकारी सारांशाची इंग्रजी व मराठी मधील एक एक

प्रत, खालील कार्यालयामध्ये उपलब्ध होतील. संबंधित व्यक्ती या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत सदर कागदपत्रे अध्यासू शकतील. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट,

२. पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन, १५वा मजला, नवीन प्रशासकिय इमारत, मंत्रालय, मुंबई. सहसंचालक (जल प्रदृषण नियंत्रण), मुख्यालय, म.प्र.नि. मंडळ, सायन, मुंबई. ४. प्रादेशिक कार्यालय, मुंबई / उप प्रादेशिक कार्यालय, मुंबई- १, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

मंडळ, रायकर चेंबर्स, अ वींग, २१६, दूसरा मजला, देवनार गांव रोड, जैन मंदिरा जवळ,

सहाय्यक आयुक्त, जी / दक्षिण' विभाग महापालिका कार्यालय इमारत, एन.एम. जोशी मार्ग,

धनमील नाका, एलफिन्स्टन, मुंबई -४०००१३ उप प्रादेशिक अधिकारी, मुंबई-१, महाराष्ट्र प्रद्षण नियंत्रण मंडळ

DELTA CORPLIMITED

Regd. Off:- 10, Kumar Place, 2408, General Thimayya Road, Pune-411001 CIN No. L65493PN1990PLC058817

• Tel No.: 91-22-4079 4700 • Fax No.: 91-22-40794777 • Email ID : secretarial@deltin.com • Website: www.deltacorp.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, (Listing Regulations) that pursuant to Regulation 33 of the Listing Regulations, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 23rd July, 2018 inter alia, to consider, approve and take on record Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended 30" June, 2018

of Insider Trading) Regulations, 2015, the trading window for dealing in the securities of the Company, shall remain closed for all the Directors and other persons covered under the Code, from the closure of business hours of 13" July, 2018 till 48 hours after communication of aforesaid Financial Results to the Stock Exchanges.

Pursuant to the Code of Conduct of the Company under SEBI (Prohibition

The information contained in this Notice is also available on the website of the Company i.e. www.deltacorp.in, and also on the website of the Stock Exchanges, where shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Delta Corp Limited

Place: Mumbai Date: 13th July 2018

Dilip Vaidya Company Secretary & GM - Secretarial FCS NO: 7750

युनी ॲबेक्स अलॉय प्रॉडक्टस लिमिटेड

सीआयएन : L27100MH1972PLC015950 नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग,सर विञ्चलदास ठाकरसी मार्ग, मुंबई - ४०० ०२०.

ई-मेल : companysecretary@uniabex.com हुर. : ९१ (२२)२२०३२७९७, फीबस : ०२२-२२०८२११३

चना बाद्वारे देण्यात येत आहे की, युनी अंबेक्स अलॉय प्रॉडक्ट्स लिमिटेडची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) देनांक २३ मे, २०१८ च्या सूचनेमध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८ रोजी दु ३.०० वाजता एम. सी. पिया सभागृह, भोगिलाल हरगोविंदास बिल्डिंग, १८/२०, कैखुश्रु दुवाश मार्ग, मुंबई - ४०० ००१ येथे आयोजित करण्यात येत आहे. विलीय वर्ष २०१७–२०१८ करिताच्या वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रतींची पाठवणी दि. १५ जुलै, २०१८ रोजी वा तत्पूर्वीपर्वंत पूर्ण होईल. ज्या भागधारकांनी आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले असतील अशा भागधारकांना सदर वार्षिक अहवाल ई-मेलट्वारे पाठवण्यात आलेले.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेम्युलेशन, २०१५ (एलओडीआर) अंतर्गत बाद्वारे अशीही सूचना देण्यात चेत आहे की, बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८ रोजी आबोजित ८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यांकरिता कंपनीच्या सभासदांचे रिवस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, २८ वुलै,

२०१८ ते बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील. कंपन्या काबदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतुदी तसेच कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० अंतर्गत सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल)द्वारे पुरविण्यात आलेल्या ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून कंपनी आपल्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मत देण्याची तसेच विषयांवर विचारविनिमय करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. निर्धारित अंतिम तारक्षेस अर्थात शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८ रोजीनुसार भागधारक असलेल्या भागधारकांना सदर सुविधा उपलब्ध असेल. ईं-मतदानाचा कालावधी रविवार, ५ ऑगस्ट, २०१८ रोजी स. १०.०० बाजता सुरू होऊन मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८ रोजी सायं. ५.०० बाजता बंद होईल. मंगळवार, ७ ऑगस्ट. २०१८ रोजी सार्य. ५.०० या. पश्चात ई-मतदानाचे मॉड्यूल अकार्यस्त होईल. भागधास्काद्वारे टरायायर एकदा मत

दिल्यानंतर पुन्हा त्याला आपले मत बदलता येणार नाही. ्जीएमची सूचना पादविल्यानंतर कंपनीचे सदस्य बनलेले आणि कट-ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८ रोजीस कंपनीचे शेअर धारक असणारे व्यक्ती रिमोट ई-मतदानामार्फत मतदान करण्यासाठी ४५ व्या एजीएम सचनेत नमूद केल्यानुसार वजर आवडी आणि पासवर्ड तवार करण्याची प्रक्रिया अवलंब शकतात.

एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.uniabex.com वर तसेच सीडीएसएलची वेबसाईट www.cdslindia.com वर उपलब्ध आहे, इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया वार्षिक अहवालासमवेत पाउवण्यात आलेल्वा ई-मतदान तपशिलामध्ये तसेच निर्देशांमध्ये आहे. ई-मतदानासंदर्भातील कोणत्याही शंकांसंदर्भात फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एकएक्युज) चा संदर्भ व इ व्होटिंग मॅन्युअल www.evoting.co.in वर हेल्प सेक्शनवर उपलब्ध किंवा helpdesk.evoting-@cdslin dia.com वर ई-मेल पाठवावा किंवा १८००२००५५३३ वर संपर्क साधावा.

मंहळाच्या आदेशाद्वारे. यूनी ॲंबेक्स अलॉय प्रॉडक्ट्स लिमिटेडकरिता एम, एस, अशा कंपनी सचिव व

अनुपालन अधिकारी

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठासमोर कंपनी अर्ज क्र.४३२/२०१७

सिनमॅग बेकरी मशिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड च्या भाग भांडवलामध्ये घट करण्याच्या प्रकरणी सिनमॅग बेकरी मशिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड CIN: U29299MH2009PTC190936

ही कंपनी अधिनियम १९५६ च्या तरतुर्दीअंतर्गत १६ मार्च २००९ साली

स्थापन झाली असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय २०४, आनंद इस्टेट्स, १८९, ऑर्षर रोड, विंचपोकळी, मुंबई ४०००११ येथे आहे. अर्जदार कंपनी मा. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठाद्वारे ('एनसीएलटी') भाग भांडवलामध्ये घट करण्यास दिलेल्या मंजूरीची सूचना **याद्वारे सूचना** देण्यात येत आहे की, भाग भांडवलामध्ये घट करण्यास मंजूरीसाठी सिनमॅग वेकर

मशिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ('अर्जदार कंपनी') यांनी कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम

६६ अंतर्गत मा. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या मंबई न्यायपीठासमोर ('एनसीएलटी'

दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी अर्ज सादर केला होता. सदर अर्जास मंजूरी देणारा आणि भांडवलामध्ये घट करण्यासाठी विशेष ठराव आणि कार्यवृत्तान्ताच्या प्रपत्रासं मान्यता देणारा आदेश मा. एनसीएलटी यांनी दिनांक ६ मार्च २०१८ रोजी पारित केला होता **तसेच पढ़े सुचना देण्यात येते की**, कंपनीने प्रपत्र —२८ मध्ये दिनांक ४ जून २०१८ रोजी एसआरएन जीट८६४६०१३ अन्वये आदेशाची प्रमाणित सत्य प्रत कंपनी निबंधक, मुंबई महाराष्ट्र, यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक पध्दतिने दाखल केली होती. एनसीएलटी, मुंबई न्यायपीठान

पारित केलेला अंतिम आदेश कंपनी निबंधक, मुंबई यांनी दिनांक ११ जुलै २०१८ रोजी नोंदणीकृत केला होता आणि भांडवलामध्ये घट करण्यास मान्यता देण्यासाठी नोंदणीचे प्रमाणपत्र

मा. एनसीएलटी यांनी दिनांक ६ मार्च २०१८ रोजीच्या आदेशाह्रारे मंजूर केलेला कार्यवृत्तान्त 'सिनमॅग बेकरी मशिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पूर्ण भरणा झालेल्या प्रत्येकी भा ह.१०/— (रुपये दहा मात्र) च्या ८९,२६,६०१ (एकोणनव्वद लाख सव्वीस हजार सहाशे एक मात्र) समभागांमध्ये विभाजित भा.रु.८,९२,६६,०१०/— (रुपये आठ कोटी ब्याअण्णव लाख सहासघ्ट हजार दहा मात्र) एवढया भरणा झालेल्या भाग भांडवलामध्ये घट होऊन ते यापुढे प्रत्येकी भा. रु.४/—(रुपये चार मात्र) च्या ८९,२६,६०१ (एकोणनव्वद लाख सव्वीस हजार सहाशे एक मात्र) समभागांमध्ये विभाजित भा.रु.३,५७,०६,४०४ (तीन कोटी सत्तावन्न लाख सहा हजार

चारशे चार मात्र) एवढे झाले आहे. सिनमॅग बेकरी मशिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करिता



दिनांक: १४/७/२०१८

दिनांक : १३ जुलै, २०१८

इंडियन ओव्हरसीज बँक माझदा मॅन्शन ६५/६७, भुलाभाई देसाई रोड, ब्रीच केंडी, मुंबई-४०० ०२६

दूर.: ०२२-२३६७ २६१८, iob0222@iob.in

कब्जा सूचना (परिशिष्ट-IV-नियम ८ (१))

निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँक चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २५.०४.२०१७ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. स्पेसशिप ट्रेडिंग प्रा. लि. गाळा क्र. ७/बी, कोठारी कंपाऊंड, खेरानी रोड, साकीनाका, रेहमानी हॉटेल समोर, मुंबई-४०० ०७२ आणि हमीदार/गहाणदार/संचालक (१) श्री. सत्यवान लह् अईर फ्लॅट क्र. ७०१, बी विंग, रिंकल पार्क, कात्रप रोड, गणेश घाट्स, बदलापूर, तालुका-अंबरनाथ, जि. ठाणे-४२१ ५०३ आणि (२) श्री. मनोज शांताराम नाईक फ्लॅट क्र. ५/ए, वाल्मिक सीएचएस लि., मरोळ चर्च रोड, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व) ४०० ०५९ यांना सूचनेतील एकृण रक्कम (३१.०३.२०१७ रोजी) रु.२०१,०७,१२७/- त्यासह वसुलीच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दराने पुढील व्याज, दर, प्रभार इ. रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६०

दिवसांत करण्यास सांगितले होते. (१)श्री. सत्यवान लहु अईर आणि श्री. मनोज शांताराम नाईक यांच्यासह कर्जदार आणि हमीदार/गहाणदार सूचनेतील नमूद रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदार कंपनी, संचालक आणि परिशिष्टीत मिळकतीचे हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्य

नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या १२ जुलै, २०१८ रोजी घेतला. (२)विशेषत: कर्जदार, संचालक आणि हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि अशा मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा इंडियन ओव्हरसीज बँकच्या रक्कम (३१.०३.२०१७ रोजी) रक्कम **रु.२०१,०७,१२७/-** त्यासह मागणी सूचना जारी केल्यानंतर काही असल्यास केलेले देय वजा करून मागणी सूचनेत नमूद केलेल्या वरील तारखेला सांपर्श्विक दराने त्यावरील व्याज आणि मान्य केल्याप्रमाणे दर, प्रभार इ. भाराधीन राहील. रु. २३९,५४,५९७/-

कब्जा घेण्याच्या तारखेनुसार थकीत देय. ३)तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम (८)

च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते. स्थावर मिळकर्तीचे वर्णन

ते सर्व भाग व विभाग मिळकत क्र.: १

पूर्वः लगतचा प्लॉट

अईर यांच्या नावे सीमाबद्धः

पूर्वः लगतचा प्लॉट

"मातेश्वरी हिल्स पार्क" विंग-के, दुसऱ्या मजल्यावरील व्यावसायिक कार्यालय क्र. २०१ चे ७४.७८ चौ. मी. गाव कर्जत, तालुका कर्जत, जि. रायगड-४१० २०१ श्री. मनोज शांताराम नाईक यांच्या नावे सीमाबद्धः

मिळकत क्र.: २

उत्तरः जे विंग, मातेश्वरी हिल्स पार्क

उत्तरः जे विंग, मातेश्वरी हिल्स पार्क

'मातेश्वरी हिल्स पार्क'' विंग-के, दुसऱ्या मजल्यावरील व्यावसायिक कार्यालय क्र. २०२ चे ५६.६७ चौ. मी. गाव कर्जत, तालुका कर्जत, जि. रायगड-४१० २०१ श्री. सत्यवान लह

हिल्स पार्क

दक्षिणः २०, रूद रस्ता

पश्चिमः ए विंग, मातेश्वरी

दक्षिणः २०, रूद रस्ता पश्चिमः ए विंग, मातेश्वरी हिल्स पार्क

प्राधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई दिनांकः १२.०७.२०१८

इंडियन ओव्हरसीज बँक